

मुद्रा यशोगाथा

नाव :- श्री. शफीउल्ला इस्माईल सय्यद, सांगली

व्यवसाय :- इलेक्ट्रॉनिक्स दुकान

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे शफीउल्ला सय्यद यांचे स्टार चमकले

नोकरी व्यवसायाच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभे करण्याचे स्वप्न पाहणारे खूप मोजके लोक असतात. आणि त्यातून तो व्यवसाय यशस्वी करण्याची धमक असणारे लोक विरळाच. शफीउल्ला इस्माईल सय्यद यांनी ही कसरत यशस्वीरीत्या पेलली आहे.

सांगलीच्या स्टेशन रोडवरील राजाराम बिल्डींगमध्ये न्यू शाम सेल्स कार्पोरेशन या दुकानाचे शफीउल्ला सय्यद मालक आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ठरवले. पुढील शिक्षणाचा पर्याय बाजूला ठेवत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानात नोकरी केली. चार वर्षांचा अनुभव गाठीशी आल्यानंतर त्यांनी स्वतःचे दुकान सुरू करण्याचे ठरवले. त्यातून भाडेतत्त्वावर त्यांनी स्वतःचे इलेक्ट्रॉनिक्स दुकान सुरू केले.

याबाबत शफीउल्ला सांगतात, मी 2006 साली स्वतःचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान सुरू केले. मात्र, त्यावेळी माझ्याकडे कोणतेही भागभांडवल नव्हते. त्यामुळे उधारीवर माल विकत घेणे, त्याची विक्री झाल्यानंतरच पुढील माल भरणे, अशी कसरत सुरू होती. उधारीवर माल घेत असल्याने समोरील दुकानदारही मर्यादित स्वरूपात माल देत असे. त्याचे देणे देऊन दोन पैसे मिळवायचे होते, त्यामुळे गिऱ्हाईकांना मला फारशी सूट देता येत नव्हती. घरी आई, वडील, भाऊ, बहीण होते. लग्नानंतर पत्नी व मुलाच्या जन्मानंतर जबाबदारी वाढली.

या एकूणच परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्ज घेऊन व्यवसायासाठी भागभांडवल तयार करण्यासाठी शफीउल्ला विचार करत होते. मात्र, बँकांमध्ये तारण ठेवायला त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे अडचणीत भर पडत होती. मात्र युनियन बँकेने त्यांना साथ दिली.

शफीउल्ला सय्यद सांगतात, युनियन बँक ऑफ इंडिया सांगलीचे श्री. मंदार परांजपे व अन्य सहकाऱ्यांनी मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर मला 10 लाख रुपयांचे कर्जही दिले. त्यामुळे माझ्या दुकानात आता ए. सी., फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन अशा अनेक वस्तू मी ठेवू शकत आहे. उधारीवर माल घेत नसल्यामुळे रोखीतून बचतीत वाढ झाली. शेजारच्या इमारतीतील एक गाळाही घेऊन मी वस्तूंची संख्या वाढवली.

आता शफीउल्ला सय्यद यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. ते मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण देऊ शकत आहेत. आपली प्रगती झाली, राहणीमान उंचावले, यासाठी ते केंद्र शासनाला, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला मनापासून धन्यवाद देतात.